

des Inhabers eines Spielhauses मङ्गल. 29, 25.

माधुरिक m. pl. die Bewohner von Mathurā Verz. d. Oxf. H. 14, 3.

माधुरदेश्य (von मा० + देश) adj. f. मा० aus der Gegend von Mathurā stammend: गो MBh. 1, 8006.

माद (von 1. मद्) m. = मद् AK. 3, 3, 12. Freude BHAR. zu AK. Trunkenheit, Berauschtigkeit, Betäubung ÇABDAR. im ÇKDr. — Vgl. गन्ध०.

मादक (vom caus. von 1. मद्) 1) adj. berauschend, betäubend; davon nom. abstr. ०त्व n. Kām. Ntris. 7, 17. — 2) m. eine Hühnerart (दात्यूक) ÇABDAR. im ÇKDr.

मादक्य adj. von मद्दिन् gaṇa प्रग्यादि zu P. 4, 2, 80.

मादन (vom caus. von 1. मद्) 1) adj. a) ergötzend: प्र व इन्द्राय मादन् कर्मश्चाय गायत RV. 7, 31, 1. — b) berauschend Suçr. 1, 148, 6. — 2) m. a) der Liebesgott. — b) Vanguiera spinosa Roxb. — c) Stechapfel ÇKDr. — Vgl. मदन. — 3) f. ई N. zweier Pflanzen, = माकन्दी RĀGĀN. im ÇKDr. — 4) n. a) das Berauschen; s. मादनीय. — b) Gewürznelken ÇABDAR. im ÇKDr. — c) (sc. मस्त्र) Bez. einer mythischen Waffe (die Betäubende) R. 1, 56, 7. R. ed. Bomb. 1, 27, 16 (मदन die beiden anderen Ausgg.) — Vgl. इन्द्र०, गन्ध०, देव०, नृ०.

मादनीय (von मदन) adj. berauschend: पानानि MBh. 7, 2312. Liest man पापानि mit der ed. Bomb., so ist मादनीय als n. (ein berauschen-des Getränk) aufzufassen.

मादयित्वा (vom caus. von 1. मद्) adj. berauschend: सुत RV. 9, 101, 1.

मादयित्वा (wie eben) adj. dass. RV. 1, 14, 4. 3, 71, 2. AV. 7, 77, 3.

मादानन्द (माद + घा०) m. N. pr. Verz. d. Oxf. H. 378, a, 14. Vielleicht fehlerhaft.

मादायन m. patron. von मद्; pl. Sāṃsk. K. 183, b, 2.

मादिन् (vom caus. von 1. मद् oder von माद) adj. berauschend, betäubend; s. गन्धमादिनी.

माडुघ adj. zu der Madugha genannten Pflanze in Beziehung stehend: मन्त्र Ind. St. 5, 404.

माडुर्णा f. N. pr. eines Dorfes Kshuric. 24, 5 (माद० Druckfehler). 27, 2.

माडुष ein zu etymologischen Zwecken gebildetes Wort Arr. Ba. 3, 33.

मादृष् (1. म + दृष्) adj. (nom. मादृक्) mir ähnlich, Einer von meines Gleichen MBh. 7, 4242 (मादृशं ed. Bomb.). मङ्गल. 64, 15. 130, 22. KATHĀS. 72, 70. RĀGĀ-TAR. 3, 313. fg. BHĀG. P. 5, 10, 26. ÇUK. in LA. (II) 33, 5.

मादृश (1. म + दृश) adj. f. ई dass. MBh. 1, 2933. 3, 521. 15603. 7, 4226. KATHĀS. 2, 28. 21, 136. 22, 82. 31, 35. 39, 163. 46, 179. 65, 155. 72, 127. UTTARĀMĀK. 32, 13.

माय्य DAÇAK. 63, 13 fehlerhaft für मान्य, wie schon BENFEY vermuthet hat.

माद्रक m. ein Fürst der Madra Inschr. in Journ. of the As. Soc. of Beng. 6, 977, 7. f. माद्रिका ein zum Volke der Madra gehöriges Frauentzimmer MBh. 8, 1853. 1855. richtiger मद्रिका ed. Bomb.

माद्रकूलक adj. von मद्रकूल gaṇa धूमादि zu P. 4, 2, 127.

माद्रनगर adj. von मद्रनगर P. 7, 3, 24, Sch.

माद्रवती f. eine Prinzessin der Madra: Gattin Parikshit's MBh. 1, 3837. Pāṇḍu's (vgl. माद्री): सुत Bez. Sahadeva's und Nakula's 2, 1176. 2550. 3, 15732.

माद्रिनन्दन (मा० = माद्री [aus metrischen Rücksichten; vgl. übrigens V. Theil.

P. 6, 3, 63] + न०) m. ein Sohn der Mādri, Bez. Sahadeva's und Nakula's MBh. 2, 1116. 9, 764. कौत्सियान्माद्रिनन्दनान् (pl. ungenau st. du.) 3, 19.

माद्री f. 1) eine Prinzessin der Madra: a) Gattin Pāṇḍu's und Mutter Sahadeva's und Nakula's MBh. 1, 2794. 3811. 3816. fgg. 4430. 2, 1163. 3, 11907. 15607. HARIV. 3011. 4037. KATHĀS. 21, 21. VP. 437. 459. ०पाति = पाण्डु TRIK. 2, 8, 13. — b) Gattin Sahadeva's (विजया mit Namen) MBh. 1, 3832. — c) Gattin Kroshtu's HARIV. 1906. fgg. 2040. fg. — d) Gattin Kṛṣṇa's HARIV. 9180. VP. 378. — 2) eine best. Pflanze, = अतिविषा RĀGĀN. im ÇKDr.

माद्रुकस्थलक adj. von मद्रुकस्थली gaṇa धूमादि zu P. 4, 2, 127.

माद्रिय m. 1) ein Sohn der Mādri, metron. Sahadeva's und Nakula's H. ç. 138. MBh. 2, 1155. 2611. 8, 908. 9, 768. — 2) pl. N. pr. eines Volkes AV. PARIÇ. in Verz. d. B. H. 93, 27. MBh. 6, 346 (VP. 183).

माधव (von मधु) 1) adj. f. ई (aber माधवा [= मधव्या, मधु] तनू: P. 4, 4, 129, Sch.) a) zum Frühling in Beziehung stehend: मद्रुनि an einem Frühlingstage HARIV. 12013. लक्ष्मी Frühlingssprach VIKR. 23. मञ्जरी KATHĀS. 43, 336. — b) den Nachkommen des Madhu, den Jādava eigen, bei ihnen sich findend: लक्ष्मी so v. a. das Glück der Jādava HARIV. 9597. — 2) m. a) proparox. Bez. des zweiten Frühlingsmonates P. 4, 4, 129. AK. 1, 1, 16. TRIK. 3, 3, 420. H. 153. an. 3, 708. fg. MED. v. 47. HALĀJ. 1, 114. VS. 7, 30. 13, 25. 22, 31. TS. 4, 4, 11, 1. ÇAT. Br. 4, 3, 1, 14. R. 3, 79, 34. 6, 32, 25. Suçr. 1, 19, 9. RAGH. 11, 7. VARĀH. BRH. S. 46, 85 (मधुमाधवे). VP. 223. MĀRK. P. 114, 27. PAÑĀR. 1, 10, 46. — b) Frühling H. an. MED. R. 1, 64, 6. MĀLAV. 40. ०श्री 83. KUMĀRAS. 4, 28. PAÑĀR. 1, 7, 29 (wohl माधवे सुमनोकरम् st. माधवेवु मनो० zu lesen). — c) Bassia latifolia und eine best. Hülsenfrucht (कुलमुद्र) RĀGĀN. im ÇKDr. — d) ein Sohn oder Nachkomme Madhu's, ein Mann aus Jādu's Geschlecht (ein Sohn Jādu's heisst Mādava HARIV. 5206. 5215. मागध die neuere Ausg.) P. 4, 1, 106, Sch. MED. माधवा: = यादवा: = वृक्षय: HARIV. 1898. VP. 418. BHĀG. P. 9, 23, 29. sg. patron. Kṛṣṇa's (Viṣṇu's) AK. 1, 1, 13. TRIK. H. 245. H. an. MED. BHĀG. 1, 14. 37. MBh. 5, 2563. 13, 599.

R. 1, 41, 2. Gīr. 1, 1. BHĀG. P. 6, 8, 19. PAÑĀR. 4, 3, 30. Paraçurāma (als Viṣṇu's Incarnation) so genannt MBh. 9, 2725. माधवोत्तम 2726. auf Çiva übertragen Çiv. — e) als Bein. Indra's wohl nur eine Verwechselung mit वासव Spr. 2367. 3637, v. l. — f) N. pr. eines Sohnes des 3ten Manu (hier als Monatsname) HARIV. 424. eines der sieben Weisen unter Manu Bhautja MĀRK. P. 100, 31. eines andern alten Weisen Verz. d. Oxf. H. 268, a, 35. N. pr. verschiedener anderer Männer HIUEN-THSANG I, 442. fg. KATHĀS. 24, 81. fg. 27, 88. HIT. 128, 3. MĀLATIM. 11, 12. Verz. d. Oxf. H. 162, b, 20. 219, a, No. 523. 248, a, 29. 264, a, 8. 293, a, No. 713. 312, a, No. 743. 332, b, No. 784. 357, b, No. 851. 379, a, No. 388. Ind. St. 4, 174. MED. Anh. 4. SIDDH. K. zu P. 4, 2, 6. 3, 1, 82. 5, 1, 126. 7, 2, 18. Sch. zu 5, 2, 139. HALL 119. 173. HĀEB. Anth. 373. — 3) f. ई a) Honigzucker H. an. MED. — b) ein berauschesendes Getränk (aus Honig) TRIK. 2, 10, 15. H. an. MED. — c) Gaertnera racemosa (die Frühlingblume; vgl. वासती) H. 1147. H. an. MED. HALĀJ. 2, 58. MEGH. 76. VIKR. 23 (v. l.). BHĀG. P. 4, 6, 16. 8, 2, 18. PAÑĀR. 2, 4, 43. लता माधवी (so ist wohl zu schreiben) ÇIK. 58. eine Art Panicum H. 1177.